

# **Technocraft Industries (India) Limited**

**Registered Office**: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

October 22, 2020

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400051

**BSE Limited** 

Listing Department P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Name: TIIL Script Code: 532804

**Sub:** Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results to be held on November 11, 2020.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai

Enclosed as above

**Company Secretary** 

# Festive sale: E-com giants add ₹22K cr to cart

Bengaluru, 21 October

-commerce giants Amazon, Flipkart, and Snapdeal have witnessed blockbuster festive season sales. The pandemic accelerated the shift to e-commerce, with an increasing number of consumers shopping online at a higher frequency.

The online festive sales received a strong response from October 15-19. New estimates by RedSeer Consulting on Wednesday showed that \$3.1 billion (₹22,000 crore) of goods were sold from brands and sellers in the first 4.5 days of the event.

This means 77 per cent of RedSeer's proiected online sales were already achieved during the said timeframe. The firm had earlier projected total festive sales of e-commerce firms to cross \$7 billion.

RedSeer said the first few days of this year's online sale season saw a more explosive start compared to last year — and was on track to meet its forecast of \$4 billion by end of the event. This would be a 50 per cent growth compared to the initial festive events hosted last year.

Flipkart witnessed at least 40 per cent

Days (BBD) compared to the same event last **OUT OF** year, said people in the know. The Walmartowned firm achieved its target in just three days of the week-long BBD, which ended on Wednesday. In just two days of the BBD, marketplace sellers witnessed the level of growth they had seen during six days of the event last vear.

Flipkart did not reveal the sales information but said that this year, BBD saw 1.5x the number of transacting sellers, against last year. Among these, more than 35 per cent witnessed 3x sales compared to last year.

"The remarkable enthusiasm from consumers has ushered in green shoots of recovery for everyone across the value chain," said Nandita Sinha, vice president, customer growth and engage-

In the first five days, Flipkart has already delivered 10 million shipments with over 3.5 million delivered by its Kirana partners (compared to 1 million deliveries last BBD). These shipments happened from October 16-21. across categories such as mobiles, fashion, electronics, and home furnishing categories.

These deliveries were made across the



recorded higher recovery

above sea level in Siliguri, and through the jungles of the Gir forest. The platform witnessed 110 orders placements per second.

5.000 feet

Further, BBD brought forth small businesses from smaller towns. Within the 35 per cent new seller base this BBD, around 60 per cent of the sellers were from tier-2 and tier-3 towns. Flipkart Samarth programme for artisans and weavers saw 7x growth in the extensive involvement of sellers from the growth for its flagship festive sale Big Billion country ranging from the Indo-Pak border number of sellers. The top-performing cate-physical markets.

gories under this programme included handloom cotton saree and home decor.

were affordability, smartphones

and growth in tier-2 cities

of RedSeer's

sales were

time frame

projected online

achieved in the

This year's BBD reached far and wide with digital and financial constructs such as EMIs and 'Pay Later'. BBD witnessed more than 55 per cent increase in digital payments transactions on Flipkart with a sharp increase in the new to digital customer base.

Another e-commerce firm Snapdeal also concluded its Kum Mein Dum Diwali sale. The five-day sale was noticeable for the

The impact of this was visible in the choices made by buyers. About 80 per cent of consumers chose a regional or a local brand for their Diwali purchases vis-a-vis 20 per cent who opted for national and international brands. The comparable percentage was 65 per cent and 35 per cent respectively last festive season.

Nearly 70 per cent of orders were received by sellers located beyond the top five metropolitan cities. There was a steady flow of orders to sellers in smaller centres like Avinashi in Tamil Nadu for textiles, Palitana in Gujarat for footwear, Rewa in Madhya Pradesh for gaming accessories. The other such places included Muktsar in Punjab for herbal products and Birlapur in West Bengal for home decor products.

"The extent and depth of orders received and shipped from non-metros cities illustrates the accelerated growth of online commerce in recent months," said Snapdeal.

Amazon, too, witnessed the biggest ever opening for sellers and brand partners during its flagship Great Indian Festival, which started last week. More shoppers and sellers participated in the opening 48 hours than any opening two days before. It got orders from close to 98.4 per cent of India's pin codes.

# AAI set to give facelift to 100 ports to boost connectivity

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 21 October

Airports Authority of India (AAI) plans to develop at least 100 airports, waterdromes, and heliports by 2024 under the regional air connectivity scheme, said an official release.

The fourth anniversary of the scheme — known as UDAN (Ude Desh ka Aam Nagrik) — was commemorated on Wednesday.

The scheme aims to provide affordable, economically viable, and profitable air travel on regional routes.

"50 unserved and underserved airports (including five heliports) with 285 routes have been added under UDAN across the length and breadth of India. As the implementing agency, AAI has an ambitious plan to develop at least 100 airports/ waterdromes/ heliports by 2024 under the scheme," said the release.

During a video conference to commemorate UDAN Day on Wednesday, Civil Aviation Secretary Pradeep Singh Kharola said stakeholders should work towards making the scheme sustainable on its own and improve its efficiency.

He also urged airlines to undertake marketing initiatives so that more people can take benefit of the scheme, as per the release.

AAI Chairman Arvind Singh said the authority was committed to building the infrastructure required for the scheme across the country. Joint Secretary at the ministry, Usha Padhee, said government has acknowledged the contribution of the UDAN initiative and identified October 21 the day on which the UDAN document was first released as UDAN Day.

PRECOT

**MERIDIAN** 

LIMITED

(CIN: L17111TZ1962PLC001183) SF No.559/4, D-Block, 4<sup>th</sup> Floor, Hanudev Info Park, Nava India Road, Udaiyampalayam, Coimbatore - 641 028 Tel: 0422 - 4321100 FAX: 0422 - 4321200

Website: www.precot.com, E-mail: secretary@precot.com

NOTICE

tursuant to Regulation 29 read with tegulation 47 of the Securities and

change Board of India (Listing obligation

and Disclosure Requirements) Regulations

2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company i

scheduled to be held on Wednesday, the 11<sup>th</sup> November, 2020, inter alia to consider and

pprove the Unaudited Financial Results o

the Company for the quarter and half yea

The said Notice may be accessed on the

Company's website at www.precot.com and

For Precot Meridian Limited

Company Secretary

exchange website at www.nseindia.com.

nded 30<sup>th</sup> September 2020.

# Yoga, music breaks help Flipsters pull off first virtual BBD

While the teams

were working from home since

question on top of

their minds was

how they would

pull off the BBD

sale, if it were to

happen virtually

March, the

Bengaluru, 21 October

Manjari Singhal, director (brand marketing) of Flipkart, did not sleep for more than 3 hours a day during the past week, while the company's Big Billion Days (BBD) sale unfolded. Never did she, however, feel a burn-out or lack of spirit, she claims.

We were given breaks for 15 minutes four times a day, which were meant to refuel and re-energise the employees," says Singhal.

During a regular BBD sale, if one visits the Bellandur campus of the e-commerce major, it looks like a carnival with people buzzing on floors, and music and art sessions happening in huddles.

However, during the seventh edition, there was a lull as the entire programme was handled remotely with thousands of employees logging in from their homes. However, the carnival-like feeling was no less for all who moved online.

The event began with a stand-up comedy session, followed by easy chair yoga, guided meditation, laughter therapy, and breathing exercises. There were also virtual music hours and jamming sessions where teams took a break from the frenzy.

Perhaps, this is the first time that families of Flipsters were also a part of the BBD sale in such an intimate way. "During this virtual event, I have become the families standing tall behind them. We cracked jokes, interacted with children that brought in a sense of belongingness," says Utkarsh B, chief architect at Flinkart Food became a thread of union for several teams that not only shared recipes during evening tea breaks but also swapped home-cooked food with families on several occasions.

"It's always best to have the meetings in person but there are many learnings from this virtual phase. We should carry forward the goodness such as fixing certain hours when families could be invited to the BBD set-up when it happens on campus next," says Utkarsh.

While the teams were working from home since March, the question on top of their minds was how would they pull off the BBD sale if it were to happen virtually. The uncertainties were put to rest in July when it was decided that it had to be done

remotely. Over 80 virtual war rooms were created in a matter of days for various verticals running from supply chain, marketing and payments, among others. These could be accessed by all employees. Anyone could drop into any of these war rooms, simulating the actual office experience.

But before these war rooms could go live, there were

solve issues in these dry runs, assigning roles to people if something went wrong.

Special 'Swat' teams were created, comprising people having deep knowledge of echnical matters and a broad stroke knowledge of each.

Google's interactive whiteboards, called

Jamboards, were used to crack deals with banking and payments partners. During the last BBD. Smrithi Ravichandran, head of business for fintech & payments group at Flipkart, had made 10 visits in a month to Mumbai to discuss the specific deals that the company brings in for customers. "It takes multiple closed-door

meetings to finalise these deals. All our partners this year have adopted the virtual medium and problem solving was done through Zoom and Jamboards," says Ravichandran.

Leaders, including CEO Kalyan Krishnamurthy, held at least three meetings every day to solve problems in real time.

For marketing and communications, while the teams did not have access to studios to a full extent, everyone was glued to zoom calls that were connected to the main studio to give feedback to directors in real time about ad campaigns.



Flipkart employee Pooiitha Jawahar's husband and twin daughters join a live music session as she takes a break from work

# GANESHA ECOSPHERE LIMITED

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, 29th October, 2020** to *inter-alia*, conside

This information shall also be available on the website of BSE Limited www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com) where the Company's shares are listed and on the website of the

Provisional) of the Company for the Quarter and Half Year ended 30th September

Company (www.ganeshaecosphere.com) For Ganesha Ecosphere Limited (Bharat Kumar Sajnani) Place: Kanpur

Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mangaluru

Date : 21/10/2020

Company Secretary

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 2<sup>nd</sup> November 2020, inter-alia to

consider and approve unaudited financial results for the quarter ended 30th September 2020 The Notice is also available at www.wonderla.com/investor-relations/ and corporate announcements section of bseindia com and aseindia com

Bangalore Sriniyasulu Raju Y

Wonderla Holidays Ltd. CIN: L551O1KA2002PLCPO31224

# यूको बैंक 😭 UCO BANK

Head Office – II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector – 1, Salt Lake, Kolkata–700064

NOTICE INVITING TENDER

UCO Bank Invites Request for Proposal (RFPs) for:

1. Lead Management Application Solution for Marketing Officers (Re-Tendering).

2. Selection of Vendor(s) for Procurement of CTS Scanners.

3. Engagement of Vendor for End to End Management of Enterprise Wide Loyalty

Delhi Transco Ltd, a Government of NCT of Delhi Undertaking, invites tender for the

work: Tender No.T20P111321: Procurement of EHV Grade Transformer Oi confirming to IS 335 with latest amendment upto date if any and as per attached technical specification. Last date for bid submission: 18.11.2020 at 1.00 p.m. For ownloading of tender documents and further details please visit website Delhi Gov website https://govtprocurement.delhi.gov.in Tender ID No.2020\_DTL\_195501\_1 and DTL website **www.dtl.gov.in** Unique No. DTL-7908-211020 DD/20-21/25

# ongc MRPL Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, 2015, notice is hereby given that the

Mangalore Refinery and Petrochemicals Limited
(A Govt. of India Enterprise and a subsidiary of ONGC Limited)
Corporate Identity Number: L23209KA1988G01008959
Regd. Office: Moodapaday, Post Kuthethur, Via Katipalla, Mangaluru – 575 030 E-mail: investor@mrpl.co.in Website: www.mrpl.co.in

Unaudited Financial Results for the Second quarter and half year ended 30th September, 2020.

Demat Account with a Depository and dematerialise the shares for easy liquidity.

Board Meeting of the Company has been scheduled for **Thursday, 29<sup>th</sup> October 2020** inter-alia to consider and approve

The said notice may be accessed on the Company's website at **www.mrpl.co.in** and also be accessed on the Stock

Note:1) SEBI has mandated that request for effecting transfer of shares shall not be processed unless the shares are held in

lised form with a depository. In view of this, Shareholders holding shares in physical form are reque

2) Shareholders are further requested to complete their KYC formalities at the earliest. Shareholders holding shares in

dematerialised form are requested to update their emailIDs with their respective DPs to receive the communication fron



Sd/- Dinesh Mishra

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LTD CIN: L65191TN1979PLC007874 Regd. Office: 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032 Tel No: +91 444852 4666 Fax: +91 44 4852 5666 Website: www.stfc.in Email id: secretarial@stfc.in

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, October 29, 2020, inter-alia to consider and take on record the Unaudited Financial Results (standalone and consolidated) of the Company for the second quarter and half year ended

September 30, 2020. This intimation is also available on the Company's website at www.stfc.ir and on the Stock Exchanges website at www.bseindia.com and

For SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED

Date: October 21, 2020

Managing Director & CEO

Umesh Revankar

# ASI Industries Ltd. (Formerly known as Associated Stone Industries (Kotah) Limited CIN:L14101MH1945PLC256122

Lower Parel, Mumbai 400013 Maharashtra Web Site :asigroup.co.in Email: investors@asigroup.co.in Tel :022-40896100 Fax :022-40896199

### NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 2nd November, 2020, inter alia, to consider and to take on record the Consolidated and Standalone unaudited Financial Results for the quarter and nalf year ended 30th September, 2020.

The Notice is also available at Investors section of the Company's website asigroup.co.in and corporate announcement section of BSE website:

Date: 21.10.2020

Manoj Jain Company Secretary

### Technocraft Industries (India) Limited Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93

Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com NOTICE Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020, inter- alia to consider and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter /period ended September 30, 2020 This intimation is also available on the website of the Company at <u>www.technocraftgroup.com</u> and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited

Place: Mumbai Date: October 21, 2020 Company Secretary

**∞** ENKEI

**Enkei Wheels (India) Limited** Read. Office: Gat 1425, Village Shikrapur, Tal. Shirur. Pune - 412 208. Tel No.: (02137) - 618700 Fax No.: (02137) - 618720 Email: info@enkei.in Website: www.enkei.in

# CIN: L34300PN2009PLC133702

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 and read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company, will be held on Thursday, 29th October 2020, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results for the

Also in terms of Regulation 47 (2) of the aforesaid Regulations, this Notice is also available on the websites of:

a. The Company viz; www.enkei.in;

guarter and nine months ended on 30th September 2020.

The BSE Limited (www.bseindia.com)

For Enkei Wheels (India) Limited Shrikant Joshi Date: 20th October, 2020 Company Secretary

EIH Limited Registered Office: 4, Mangoe Lane, Kolkata-700 001

Website: www.eihltd.com CIN: L55101WB1949PLC017981 Phone: 91-33-22486751: Fax: 91-33-2248678

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation & Disclosure Requirements Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 4th November, 2020 to approve the Unaudited Financial Results/ Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter/six months ended on 30<sup>th</sup> September, 2020.

The Notice is also posted on the Company's website i.e. www.eihltd.com and is also available on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

**FIH LIMITED** S.N.Sridhar 21st October 2020 Company Secretary

### Website: www.haritaseating.com | Email: harita@haritaseating.com CIN: L27209TN1996PLC035293

Tel. No: (044) 28272233, Fax No: (044) 28257121

### STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30<sup>™</sup> SEPTEMBER 2020

|    |  | Standalone       |                    |                  | Consolidated  |                    |               |
|----|--|------------------|--------------------|------------------|---------------|--------------------|---------------|
| S. | Particulars  | Quarter ended    | Half Year<br>ended | Quarter<br>ended | Quarter ended | Half Year<br>ended | Quarter ended |
|    |  |                  | 30.09.2020         |                  | 30.09.2020    |                    | 30.09.2019    |
| 1  | Total Income   | 7,709.32         | 10,472.07          | 9,739.46         | 16,859.54     | 22,013.88          | 18,188.51     |
| 2  | Net Profit / (Loss) before tax (before Exceptional Items)  | (206.57)         | (1,148.75)         | (117.99)         | 720.36        | (1,155.59)         | 493.50        |
| 3  | Net Profit / (Loss) before tax (after Exceptional Items)   | (206.57)         | (1,148.75)         | (117.99)         | 720.36        | (1,155.59)         | 493.50        |
| 4  | Net Profit / (Loss) after tax (after Exceptional Items)  | (371.00)         | (1,032.48)         | 59.18            | 561.32        | (1,020.88)         | 792.97        |
| 5  | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (306.82)         | (982.81)           | 67.96            | 626.55        | (968.42)           | 774.34        |
| 6  | Equity share Capital (Face value of Rs.10/-each)   | 776.90           | 776.90             | 776.90           | 776.90        | 776.90             | 776.90        |
| 7  | Earnings Per Share (Face value of Rs.10/-each) (not annualised) (in Rs.) (i) Basic (ii) Diluted  | (4.78)<br>(4.78) | (13.29)<br>(13.29) | 0.76<br>0.76     | 1.28<br>1.28  | (13.33)<br>(13.33) | 5.58<br>5.58  |

- 1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the Stock
- 2. The Company has prepared these standalone and consolidated financial results in accordance with the Companies (Indian Accounting

Date: 21st October 2020

Chairman

Place: Pune

(Govt. of India Undertaking)

(Rs. in Lakhs)

PUBLIC NOTICE

www.nseindia.com.

Together, Let us build a Clean India HARITA SEATING SYSTEMS LIMITED

# Registered Office: "Jayalakshmi Estates", No.29, Haddows Road, Chennai 600 006

For Mangalore Refinery and Petrochemicals Limited

- exchange website (www.nseindia.com) and on Company's website (www.haritaseating.com).
- Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act. 2013. For Harita Seating Systems Limited Place: Chennai

# मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच केले 'शतक' पार

मुंबई दि. २१ (प्रतिनिधी) : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत अव्याहतपणे असलेल्या गृहभेटी, बहुस्तरीय पद्धतीने सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची मुंबई पोलिसांच्या सहकायार्ने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंध विषयक बाबी अशा महापालिकेद्वारे प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि महापालिकेद्वारे घेण्यात येत असलेल्या अविश्रांत प्रयतांना नागरिकांची मोलाची साथ मिळत असल्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने अर्धशतक पार केले होते. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठत आज 'शतक' पार केले आहे. यानिमित्ताने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या अव्याहत

# महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांना टेलिमेडिसीनद्वारे जोडणार

मुंबई दि. २१ (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये चिंताजनक असलेल्या रुग्णालयांमध्ये बऱ्याचदा प्रमुख रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. परंतु आता प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, उपनगरीय रुग्णालयांमध्येच टेलिमेडिसीनद्वारे उपचार केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आता टेलिमेडिसीनची सुविधा राबवली जाणार आहे. टेलिकम्युनिकेश आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापर करून टेलिमेडिसीनद्वारे कितीही दूर अंतरावर असलो तरी वैद्यकीय आरोग्य सेवा पुरवता येते. या सुविधा अंतराचा अडथळा दूर करते आणि गरजू रुग्ण तसेच जेथे वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी टेलिमेडिसीनद्वारे वैद्यकीय इंमेजिंग आणि आरोग्य विषयक माहिती अशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे. अत्यंत निकडीच्या प्रसंगी आणि चिंताजनक परिस्थितीत रुग्णाला हलवू शकत नाही आणि विशेष सल्ला उपलब्ध होवू शकत नाही. अशा वेळी या सेवा प्रणालीचा वापर करता येतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी रुग्णांना अन्यत्र हलवण्याची गरज नाही व त्यामुळे प्रवास खर्च वाचतो. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा होणारा अनावश्यक प्रवासही वेळही कमी होतो. त्यामुळे महापालिकेच्या पूर्व व पश्चिम उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन इन्फ्रास्टक्वर उभारुन टेलिमेडिसीन सुविधा पुरवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यामध्ये चार प्रमुख रुग्णालये ही स्पेशालिस्ट नोड्स तर १६ उपनगरीय रुग्णालये ही पेशंट नोट्स रुग्णालये असणार आहेत.

# फेब्रुवारीपर्यंत् अध्यो देशाला कोरोता संसर्ग नियम न पाळल्यास म हित्याला २६ लाख रुग्ण

दिल्ली दि. २१ (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील अर्ध्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला असेल. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. तसेच, नियम न पाळल्यास महिन्याला २६ लाख नवे कोरोना रुग्ण आढळू शकतात. कोरोना संसर्गावर अभ्यास करणाऱ्या समितीचे सदस्य प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी तसे भाकित केले आहे. ते आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक आहेत. मनिंदर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ३० टक्के जनतेला कोरोचा संसर्ग झाला आहे. तसेच येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात देशातील ५० टक्के जनतेला कोरोना झालेला असेल. त्यानंतर पन्नास टक्के जनतेला लागण झाल्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ७५ लाखांवर गेली आहे. त्यात दिवर्सेदिवस कोरोना राग्ण वाढतच आहेत. आकडेवारीचा विचार केल्यास फक्त अमेरिकेत भारतापेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आहेत. मनिंदर अग्रवाल यांनी सिरोलॉजिकल सर्वेवर विश्वास नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, सिरोलॉजिकल सर्वेनुसार सप्टेंबर महिन्यापर्यत देशांत फ्रक्त १४ टक्के जनतेला कोरोनाची लागण झाली होती. पण सिरोलॉजिकल सर्वे करताना जे नमुने घेतले जातात, त्यावरून ही आकडेवारी खरी असेल असे म्हणणे जिकरीचे होईल. तसेच सॅम्पलिंग चुकीच्या पद्धतीने घेतले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग मोजण्यासाठी प्रोफेसर अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी पद्भत विकसित केली आहे.

## सूचना

दैनिक मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात आज प्रकाशित सर्व जाहिँरातींच्या मजकुराची जबाबदारी संबंधित जाहिरात संस्थांची आणि जाहिरात देणाऱ्या व्यक्तींची असेल. याबाबत मुंबई लक्षदीपचा कोणताही कर्मचारी जबाबदार असणार नाही, याची कृपया सर्व जाहिरातदार, वाचक, हितचिंतकांनी नोंद घ्यावी.

प्रयतांना मोलाची साथ देणाऱ्या मुंबईकरांचे आभार मानत लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकायार्मुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात 'मिशन झिरो' हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर अधिक प्रभावीपणे अथक प्रयत्न करायचे आहेत, असेही महापालिका आयुक्तांनी आवर्जून नमूद केले आहेत. महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. तथापि, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने केलेली अधिक प्रभावी सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती

> नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : सधआ-१० / १०६४ / २०२० सार्वजनिक न्यासाचे नाव : LABDHI NIDHAN SHREE GAUTAM SWAMI FOUNDATION ... बाबत MR. UMESH KHETSHIBHAI MEHTA अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १००००/-(अक्षरी रूपये दहा हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त हाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १२/१०/२०२० रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

बोईसर शाखा: Tamilnad #२,३,४,५, तळमजला, ऋषिकेश अपार्टमेंट, Bank Ltd. बोईसर-पालघर रोड-४०१५०१.

परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६)

Be a step ahead of life http://www.tmb.in

अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की. प्रतिभत धनको यांच्याकडे खाली नमद केलेल्या स्थावर मालमत्तेचे तारण/अधिभार आहे ज्याचा ताबा तमिळनाड मर्कटाईल बँक लिमिटेड, बोईसर शाखा, प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक 0४.११.२०२० रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर श्री. शेख मोबीन नूर यांच्याकडून तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड, बोईसर शाखा (प्रतिभूत धनको) यांना देय असलेली ३०.०९.२०२० रोजी देय रक्कम रु.१६,०७,१४७.५० वसुलीकरिता विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य रु.७,६५,०००/– आहे आणि इसारा रक्कम रु.७६,५००/– आहे. श्री. शेख मोबीन नूर यांच्या नावे असलेले फ्लंट क्र.१०४, १ला मजला, रिझा अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२,

सर्व्हें क्र.२१/१, पास्थल ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, पास्थल, बोईसर पश्चिम, ६९५ चौ.फु. विस्तारीत मर्यादेसह येथील जागेचे तत्सम तारण. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकोंची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा:

(www.tmb.in). सही / -

प्राधिकृत अधिकारी, दिनांक : १५.१०.२०२० तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड

APPENDIX \_-16 [Under the Bye-law No. 34] The form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capitl/Property of the society. (To be published in two local newspapers having large publication)

**PUBLIC NOTICE** Shri/Shrimati RAMESHWARI JAGDISHLAL UPPAL a member of the Sterling Co-operative Housing Society Ltd., having, address at plot no. 17, building no.1 nd holdig flat/tenement No 3 in the building of the society, died on 16-07-2020 without making any nomination. The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property.of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objection, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objector, in the office of the society/with the secretary of the society between 11 A. M. to 5 P. M. 14 days

Place: Mumbai Date: 21.10.2020

from the date of publiction of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of The Sterling. Co-op. Housing Society Ltd Hon. Secretary



बोईसर शाखा:

Mercantile #२,३,४,५, तळमजला, ऋषिकेश अपार्टमेंट, Bank Ltd. बोईसर-पालघर रोड-४०१५०१. Be a step ahead of life http://www.tmb.in

परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

क्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थाव मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की. प्रतिभत धनक यांच्याकडे खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचे तारण/अधिभार आहे ज्याचा ताबा **तमिळनाड मर्कटाईल बँक** लिमिटेड, बोईसर शाखा, प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक 0४.११.२०२० रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर श्री. रुपेश रविंद्र पाटील यांच्याकडून **तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड,** बोईसर शाखा (प्रतिभृत धनको) यांना देय असलेली ३०.०९.२०२० रोजी देय रक्कम रु.१८,९५,२२०.५० वसुलीकरिता विक्री केली जाईल. मालमत्ता १ करिता आरक्षित मुल्य रु.५,२२,४००/ व मालमत्ता २ करिता आरक्षित मुल्य रु.३,८८,६००/- आहे आणि मालमत्ता १ करिता इसारा रक्कम .५२,२४०/- व मालमत्ता २ करिता इसारा रक्कम रु.३८,८६०/- आहे.

**?) श्री. रुपेश रविंद्र पाटील** यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, रिझा अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२ . वर्व्हे क्र.२१/१, पास्थल ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, पास्थल, बोईसर पश्चिम, तालुका जिल्हा पालघर, ४७५ चौ.फू. मर्यादेसह येथील जागेचे तत्सम तारण.

२) श्री. रुपेश रविंद्र पाटील यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.३०६, ३रा मजला, रिझा अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२ सर्व्हे क्र.२१/१, पास्थल ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, पास्थल, बोईसर पश्चिम, तालुका जिल्हा पालघर, ३५० चौ.फ. मर्यादेसह येथील जागेचे तत्सम तारण.

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभृत धनकोंची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा www.tmb.in). सही/-

दिनांक: १५.१०.२०२०

प्राधिकत अधिकारी तमिळनाड मर्कटाईल बँक लिमिटेड

यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात येऊन रुग्ण दुपटीचा कालावधी १ ऑक्टोबर नमुना क्र.आयएनसी-२५ए रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर

नोंदविण्यात आला आहे. यात विशेष नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१४ चे नियम ४१ प्रकरणात साधारणपणे १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरुन ३१ दिवसांनी वाढून

## जाहीर सूचना

तो १०२ दिवस इतका झाला आहे.

रोजी ६९ दिवस आणि आजच्या २१

ऑक्टोबर रोजी १०२ दिवस एवढा

सर्वसामान्य जनतेस तसेच सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. मॅग्ना ग्राफिक्स (इंडिया) लिमिटेड यांनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय;

जुने स्थळ: प्लॉट क्र.१०१सीडी. कांदिवली को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लि., ९७सीडी, गर्व्हन्मेंट इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. **नविन स्थळ:** मॅग्ना हाऊस, १००/ ई, जुने प्रभादेवी रोड, बेंगाल केमिकल्सच्या मागे, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

येथे स्थलांतरीत केले आहे. आज दिनांकीत २२ ऑक्टोबर. 2020

मे. मॅग्ना ग्राफिक्स (इंडिया) लिमिटेड

HDB FINANCIAL BERVICES

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, गश्चिम क्षेत्र, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या

कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम विहान इन्फ्रांसिस्टीम्स इंडिया लिमिटेड

(सीआयएन:यु५१९०९एमएच२००४पीएलसी१४६८०४) नोंदणीकृत कार्यालय: १००३, १०**वा मजला,** ए विंग, जर्मन दर्शन, सिताराम घाडीगांवक गर्ग. तलसीवाडी. ताडदेव मंबई. मंबई शहर. महाराष्ट्र-४०००३४.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

...अर्जदा

की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, १००. एव्हरेस्ट. ५वा मजला. मरीन डाईव्ह. मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. १००३, १०वा मजला, ए विंग, जर्मन दर्शन, सिताराम घाडीगांवकर मार्ग, तुलसीवाडी, ताडदेव मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००३४.

च्या वतीने व करिता विहान इन्फ्रांसिस्टीम्स इंडिया लिमिटेड सही/ संजीव कमार जैन दिनांक: २२.१०.२०२० (संचालक)

नोंदणीकत कार्यालय: राधिकाः २रा मजलाः लॉ गार्डन रोडः नवरंगपर

क्षेत्रिय कार्यालय: १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोल

रचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड: सरफायसी कायदा २००२ च्या कलग

अहमदाबाद, गुजरात-३८०००९

१३(२) अन्वये मागणी सूचना

सबवेजवळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०००६९.

तुम्ही खाली नमुद केलेल्या कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांनी तुमचे स्थावर मालमत्ता (प्रतिभूती) तारणाद्वारे

. चिडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, मुंबई शाखेतून कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही वित्तीय नियम

पाळलेले नाहीत आणि तुम्ही त्या रकमेची परतफेड केलेली नाही. तुमचे कर्ज रक्कम भरण्यात कसूर केलेल

असल्याने तमचे सदर कर्ज खाते परतफेड करण्याकरिता प्रतिभतीबाबत निष्पादित प्रतिभत हित अन्वये सदर खा

नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रेक्शन ऑफ फिनान्शियल

ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) च्या कलम १३(२) अन्वर

**एचडीएफएस** यांना थकबाकी रक्कम वसुलीकरिता असलेल्या अधिकाराअंतर्गत मागणी सूचना वितरीत करण्या

येत आहे. सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३(१) सहवाचिता कायद्याच्या कलम १३(३

अन्वये त्यातील मजकूर येथे छापण्यात येत आहे आणि पर्यायी सेवा म्हणून तुम्हाला देण्यात येत आहे. कर्जदार

सहकर्जदार, जामिनदार, कर्ज, प्रतिभूती, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि

१) कर्जदार व सहकर्जदार: १. चोहान सॅण्ड ट्रेडिंग कंपनी, २. मोदीना एम. चोहान, ३. मुबारक फिदा हुसे

चोहान, सर्वांचे र/ठि.: (अ) १ला मजला, प्लॉट क्र.२०, संभव चेंबर, फिरोज शाह मेहता रोड, हॉर्निम

सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. (ब) फ्लॅट क्र.१४०२, १४वा मजला, २४/३०, गनी कॅस्टल, अली उम

स्टीट, पायधुणी, नळ बाजार, मांडवी, मुंबई-४००००३. २) ऋण खाते क्र.: ११४८३५६, ३) ऋण रक्का

ह.९५,००,०००/- (रुपये पंच्याण्णव लाख फक्त). **४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल, तारण मालम**त्त (पी१): फ्लॅट क्र.१४०२, क्षेत्रफळ ५९३ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १४वा मजला, २४/३०, गनी कॅस्टल

अली उमर स्टीट. नळ बाजार. १२० मस्जिद स्टीट. मंबई-४००००३ येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५

माग<mark>णी सूचना दिनांक:</mark> २४.०९.२०२०. **६) दावा केलेली देय रक्कम :** २२.०९.२०२० रोजी देय रक्कम

5.३१,०७,९७४.३४ (रुपये एकतीस लाख सात हजार एकशे चौऱ्याहत्तर आणि पैसे चौतीस फक्त) तसे

**१)** कर्जदार व सहकर्जदार: १. ऑटो फाईन, २. लियाकत अली खान, ३. नाझिया लियाकत खान, सर्वां

र/ठि.: (अ) दुकान क्र.२, मुराव मेन्शन इमारत, एस.व्ही.पी. रोड, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड, मुंबई

४००००४. (ब) अमातुल्ला अपार्ट., फ्लॅट क्र.६०४, ६वा मजला, बी विंग, एम.टी. अन्सारी मार्ग, अरब लेन

मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४००००८. २) ऋण खाते क्र.: १२२२५४९, ३) ऋण रक्कम: रु.७७,००,०००/- (रुप

तस्याहत्तर लाख फक्त). ४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल, तारण मालमत्ता (पी?): फ्लॅट क्र.६०४

क्षेत्रफळ ६०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, अमातुल्ला मॅजेस्टीक कोहौसोलि., बी विंग, एम.टी अन्सारी मार्ग, ग्रॅन्ट रोड, मुंबई-४००००८ येथील जागेचे सर्व भाग व खंड. **५) मागणी सूचना दिनांक** 

२४.०९.२०२०. **६) दावा केलेली देय रक्कम :** २२.०९.२०२० रोजी देय रक्कम रु.६६,७३,१७२.३२ (रुप

सहासष्ट लाख त्र्याहत्तर हजार एकशे बाहत्तर आणि पैसे बत्तीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत त्यावरी

कर्जदार आणि सहकर्जदार/जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६

वसांच्या वर नमद केलेली संपूर्ण रक्कम तसेच त्यावरील पढील व्याज जमा करावी. अन्यथा **एचडीबीएफए**स

. बालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी हे वर नमुद प्रतिभृतीवर कायद्यान्वये अमलबजावणीची पुढील कारवा

करतील. (२) कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तारणकर्त्यांनी **एचडीबीएफएस**च

परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूत् हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे. कोणतेही प्रश्न किंवा पूर्ण व अंतिम तजवीजीकरिता कृपया संपर्क श्री. अजर

मोरे, मोबा.:०९८२८०५२९७२७, प्राधिकृत अधिकारी किंवा विशाल भावसार, मोबा.:९८ँ३३६७१००६, एचडीबी

जाहीर नोटीस

सार्वजनिक सूचना श्रीमती श्रीमती एस. शेट्टी यांचे सांस्कृतिक सहकारी सीएचएस

लिमिटेडच्या फ्लॅट क्रमांक 606 च्या मालक, संस्कृति सहकारी-सहकारी सीएचएस

लिमिटेडचे सदस्य, 14/07/2004 रोजी नामनिर्देशन न घेता निधन झाले. या सूचनेच्या

प्रकाशनापासन 14 दिवसांच्या कालावधीत सोसायटी याद्वारे वारसदार किंवा इतर

दावेकर्त्याकडून किंवा आक्षेपार्ह व्यक्तीने सांगितलेली शेअर्स हस्तांतरित करण्यास आणि मृत

सदस्याच्या मालमत्तेत व्याज हस्तांतरित करण्यासंदर्भात आक्षेप किंवा आक्षेप मागवते. हक्क

<sup>/</sup> आक्षेपाचे समर्थन करण्यासाठी संबंधित पुराव्यांच्या प्रती. उपरोक्त कालावधीत कोणतेही

दावे / आक्षेप प्राप्त न झाल्यास पोट-कायद्यांनुसार प्रदान केलेल्या सोयीनुसार मृत सदस्याच्या

शेअर्स व व्याज व्यवहाराचे स्वातंत्र्य असेल. कोणतेही दावे / आक्षेप असल्यास सोसायटी

ऑफिसमध्ये मॅनेजिंग कमिटीशी विहित 14 दिवसांच्या आत संपर्क साधा. संस्कृत सहकारी

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI

(LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that a

meeting of the Board of Directors of the company is scheduled

to be held on Wednesday, the 28th October 2020 inter-alia to

consider and approve the audited financial results for the

The information contained in this notice is also available on the

company's website www.apcotex.com and on the website of

the Stock exchanges, www.bseindia.com and

apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi,
Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800
www.apcotex.com Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

गृहनिर्माण संस्था लि. लोअर परेल मुंबई -400013.

quarter ended 30th September 2020.

apcotex

www.nseindia.com

Place: Navi Mumbai

ठिकाण: मुंबई

दिनांक: २१ ऑक्टोबर, २०२०

Date: 20th October, 2020

सही / - एचडीबीएफर

प्राधिकृत अधिकार्र

प्रासंगिक खर्च, शुल्क व अधिभार तसेच करारदराने व्याज.

जयनान्शियल सर्विसेस लिमिटेड

दिनांक: २०.१०.२०२०, ठिकाण: मुंबई

रक्कम जमा होईपर्यंत त्यावरील प्रासंगिक खर्च, शुल्क व अधिभार तसेच करारदराने व्याज.

डीआयएन:0२२८१६८९

## ॲस्टेक लाईफसायन्सेस लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** गोदरेज वन, ३रा मजला, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पू.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र दूर.क्र.:0२२-२५१८८०१०, **फॅक्स**:0२२-२२६१८२८९

वेबसाईट:www.astecls.com ई-मेल:astecinvestors@godreiastec.com Corporate Identity Number (CIN): L99999MH1994PLC076236

### सुचना

गरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता ा विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ...... २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचन टेण्यात येत आहे की दि ३० सप्टेंबर २०२० रोजी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर (कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित . रावलोकनाच्या अधीन), सदर निष्कर्षांचे लेखापरीक्षण मितीद्वारे मल्यांकन केल्यानंतर, विचारविनिमय करणे व त्यांना मंजूरी देण्यासाठी **ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड** (कॅंपनी) च्या संचालक मंडळाची सभा **गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०** रोजी आयोजित करण्यात

सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.astecls.com वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या बीएसई लेमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व ॉशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइ www.nseindia.com वरही उपलब्ध आहे. गरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (अंतर्गत व्या प्रतिबंध) विनियमन, २०१५ (पीआयटी विनियमन) व .... कंपनीचे अंतर्गत व्यापार प्रतिबंध आचारसंहितेनुसा (संहिता) दि.३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमार्ह अर्धवर्षाकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वेत्तीय निष्कर्षांना मंजूरी देण्याकरिता कंपनीर्च प्रतिभृतींच्या व्यवहाराची ट्रेडिंग विन्डो कंपनीचे सर्व नंचालक व पदसिद्ध व्यक्तींकरिता तसेच पीआयटी वेनियमन व संहितेअंतर्गत विहित त्यांच्या जवळच्य नातेवाईकांकरिता गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२० शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२० (दोन्ही दिवस अंतर्भूत) रम्यान बंद राहील.

ॲस्टेक लाईफसायन्सेस लिमिटेडकरित सही/-

कंपनी सचिव व दिनांक : २२ ऑक्टोबर, २०२० अनुपालन अधिकारी

### जाहीर सूचना

श्रीमती स्रेखा जनार्दन पाटील व कुमारी रचना जॅनार्टन पाटील या देवयानी सोसायटी क्र.२. विनायक इमारत, ४०१ ए, सीएस रोड क्र.४/६, दहिसर (पूर्व) मुंबई-४०००६८, दूर.:०२२-२८९३३६५३ या सोसायटीचे सदस्य व रहिवासी असून सोसायटीला सुचित केले आहे की, त्यांच्याकडून अनुक्रमांक ३७१ ते ३७५ धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र.७६ हरवले/ गहाळ झाले आहे.

जर कोणा व्यक्तीस अधिभार, तारण मालकी हक्क, भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत वर दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह कळवावे. जर सदर १५ दिवसांत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सॉसायटी सुरू करेल.

त्य्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मळ मागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि जर कोणी व्यक्ती मुळ भागप्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखिम, मुल्य व परिणामावर करावा आणि त्यांकरिता सोसायटी जबाबदार असणार नाही.

दिनांक: २३.१०.२०२०

सही/-देवयानी क्र.२ कोहीसोलि.



ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड (आरएचआय मॅग्नेसिटा कंपनी)

**यएन**:एल२८११३एमएच२०१०पीएलसी३१२८७ नोंदणीकृत कार्यालय: सी-६०४, निळकंठ बिझनेस पार्क, रेल्वे स्थानकासमोर विद्याविहार (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६. द्र::+९१-२२-६६०९०६०० फॅक्स:+९१-२२-६६०९०६०१.

वेबसाईट:www.orientrefractories.com ई-मेल:Bhi\_info@RHIMagnesita.com सूचना

सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ प्तहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२० रोजी ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे कं पनीच्य सचना www.orientrefractories.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेडकरिता

व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्

सही/

संजय कुमार कंपनी सचिव दिनांक: २१.१०.२०२०

ठिकाण: भिवाडी एसीएस:१७०२१

### PUBLIC NOTICE **Bayer Cropscience Ltd**

Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (W), Mumbai, Maharashtra, 40060 NOTICE is hereby given that certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/ mislaid and the holders of the said securities/ applicants has/have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates

| Name of Shareholder              | Kind of Securities<br>and face Value | No. of Securities | Distinctive Nos.           |
|----------------------------------|--------------------------------------|-------------------|----------------------------|
| Saroj Gupta                      | Equity of Rs. 10/-                   | 66                | 16498648 - 16498713        |
| Place: Delhi<br>Date: 22/10/2020 |                                      |                   | nolder/Applicant]<br>Gupta |

### POST OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF

### CROWN TOURS LIMITED (CIN: L63040RJ1989PLC004942)

Registered Office: Opp. Rajputana Sheraton Hotel, Palace Road, Jaipur-302 006, Rajasthan Tel No.: + 91 141 4156 030/32/64; E-Mail ID: finance@crownjaipur.org; Website: www.crownjaipur.org / www.crownrajasthan.com

Open Offer for acquisition of 8,06,000 Equity Shares of Crown Tours Limited ("CTL"/"Target Company") by Mr. Ranjith Soman (hereinafter referred to as **'Acquirer**")

This Post Offer Advertisement is issued by Mark Corporate Advisors Private Limited ("Manager to the Offer") on behalf of the Acquirer in connection with the Open Offer made by the Acquirer to acquire 8,06,000 Equity Shares of Face Value of ₹10 each ("Equity Shares") of the Target Company at ₹19.25 (Rupees Nineteen and Paise Twenty Five only) per Equity Share, representing 26% of the Equity Share Capital of the Target Company ("Offer"), in compliance with Regulation 18 (12) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and amendments thereof ["SEBI (SAST) Regulations, 2011"/"Regulations"]. The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was made on August 12, 2020 (Friday) in the following newspapers:

| Publication        | Language | Edition(s)     |
|--------------------|----------|----------------|
| Financial Express  | English  | All Editions   |
| Jansatta           | Hindi    | All Editions   |
| Mumbai Lakshadeep  | Marathi  | Mumbai Edition |
| Prabhat Abhinandan | Hindi    | Jaipur Edition |
|                    |          |                |

1) Name of the Target Company

Name of the Acquirer Name of the Manager to the Offer

Name of the Registrar to the Offer

Offer Details: a) Date of Opening of the Offer b) Date of Closure of the Offer

Bigshare Service Private Limited September 25, 2020 (Friday) October 09, 2020 (Friday) Date of Completion of Payment of Consideration and : October 20, 2020 (Tuesday)

Crown Tours Limited

Mark Corporate Advisors Private Limited

Mr. Raniith Soman

communication of Rejection/Acceptance

| Sr. No. | Particulars  | Proposed in the<br>Letter of Offer  |  | Actuals  |                              |  |
|---------|--|---|--|--|------------------------------|--|
| 7.1.    | Offer Price (in ₹)   | ₹19.25 (Rupees Nineteen and Paise Twenty Five only) ₹19.25 (Rupees Nineteen and Paise Twenty Five only) |  |  |                              |  |
| 7.2.    | Aggregate number of Shares tendered  | 8,06,000 Equ  | ity Shares*  | 2,03,148 Equity Shares   |                              |  |
| 7.3.    | Aggregate number of Shares accepted  | 8,06,000 Equ  | ity Shares*  | 2,03,048 Equity Shares   |                              |  |
| 7.4.    | Size of the Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share) | Crore Fifty F   | (Rupees One<br>ive Lakhs Fifteen<br>re Hundred only) | ₹39,08,674 (Rupees Thrity Nine<br>Lakhs Eight Thousand Six<br>Hundred Seventy Four only) |                              |  |
| 7.5.    | Shareholding of the Acquirer before Public Announcement                                |   |  |  |                              |  |
|         | Number   | 6,80,074^   |  | 6,80,074^  |                              |  |
|         | % of Equity Share Capital  | 21.94%^   |  | 21.94%^  |                              |  |
| 7.6.    | Shares acquired by way of<br>Share Purchase Agreement<br>('SPA')                       |   |  |  |                              |  |
|         | Number   | 10,42,525   |  | 10,42,525  |                              |  |
|         | % of Equity Share Capital  | 3   | 3.63%  | 33.63%   |                              |  |
| 7.7.    | Shares acquired by way of Open Offer   |   |  |  |                              |  |
|         | Number   | 8,06,000  |  | 2,03,048   |                              |  |
|         | % of Equity Share Capital  | 26.00%  |  | 6.55%  |                              |  |
| 7.8.    | Shares acquired after Detailed Public Statement ('DPS')                                |   |  |  |                              |  |
|         | Number   | Nil   |  | Nil  |                              |  |
|         | % of Equity Share Capital  | Nil   |  | Nil  |                              |  |
|         | Price of the Shares acquired   | Not Applicable  |  | Not Applicable   |                              |  |
| 7.9.    |  | No of<br>Shares   | % of Equity<br>Share Capital                         | No of<br>Shares  | % of Equity<br>Share Capital |  |
|         | Post Offer Shareholding of the Acquirer  | 25,28,599   | 81.57%   | 19,25,647  | 62.12%                       |  |
| 7.10.   | Pre & Post offer Shareholding of the Public  | Pre Offer   | Post Offer   | Pre Offer  | Post Offer                   |  |
|         | Number   | 13,77,401   | 5,71,401   | 13,77,401  | 11,74,353                    |  |
|         | % of Equity Share Capital  | 44.43%  | 18.43%   | 44.43%   | 37.88%                       |  |
|         | l  |   |  |  |                              |  |

Assuming full acceptance in the Open Offer

^ Includes 5,34,657 Equity Shares representing 17.25% of the Equity Share Capital/Voting Capital of the Target Company held by his wife, Mrs. Veena Ranjith.

8) The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under Regulations.

A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the

Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned

to such terms in the Letter of Offer dated September 14, 2020. Issued by Manager to the Offer:

Target Company.



## **Mark Corporate Advisors Private Limited**

CIN: U67190MH2008PTC181996 404/1, The Summit Business Bay, Sant Janabai Road (Service Lane), Off W. E. Highway, Vile Parle (East), Mumbai-400 057

Contact Person: Mr. Manish Gaur SEBI Regn No.: INM000012128

For and on behalf of the Acquirer: Sd/-

**Ranjith Soman** 

October 22, 2020

### Anand V. Kumashi Company Secretary

For Apcotex Industries Limited

By order of the Board

नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, सीआयएन क्र.:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल: investor@technocraftgroup.com, वेबसाईट: www.technocraftgroup.com

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

Telefax No.: +91 22 2612 3207/08 E-Mail ID: openoffer@markcorporateadvisors.com

Website: www.markcorporateadvisors.com

सही / -

निरज राय

कंपनी सचिव

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता